



सार्वजनिक सूचना

दीर्घकालीन (सबऑर्डिनेट) ठेव - सिरिज II धारकांच्या माहितीसाठी

बँकेद्वारे LTD सिरिज II वरील कॉल पर्याय वापरण्याबाबत

बँकेने २५.०३.२०१९ ते १२.०६.२०१९ या कालावधीत दीर्घकालीन (सबऑर्डिनेट) ठेवी (LTD) सिरिज II 9% वार्षिक व्याजदराने जारी केल्या होत्या. या ठेवींचा कालावधी ७ वर्षे व ३ महिने असून व्याज त्रैमासिक पद्धतीने देय आहे. ऑफर दस्तऐवजातील अटी व शर्तीनुसार, मुदतपूर्व मूळ रकमेच्या परतफेडीच्या पर्यायांतर्गत, बँकेस जारी दिनांकापासून ५ वर्षांनंतर कोणत्याही वेळी कॉल पर्याय वापरण्याचा अधिकार आहे.

बँकेने कॉल पर्याय वापरण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांची आवश्यक मंजूरी (RBI मंजूरी दिनांक ०७ नोव्हेंबर २०२५) प्राप्त केली असून, त्यानुसार ३१.१२.२०२५ रोजी संपणाऱ्या तिमाहीचे व्याज अदा केल्यानंतर तत्काळ सर्व दीर्घकालीन (सबऑर्डिनेट) ठेवी - सिरिज II ची परतफेड करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यानुसार, या सूचनेच्या प्रसिध्दीपासून ७ दिवसांनंतर सर्व LTD धारकांच्या आदेशित / नामनिर्दिष्ट खात्यात मूळ रक्कम तसेच देय तारखेपर्यंतचे लागू व्याज (TDS वजा करून) जमा करून बँक सर्व LTD बंद व जमा करेल.

धारकांकडे असलेल्या भौतिक (Physical) LTD पावत्या / प्रमाणपत्रे त्यांच्या खात्यात रक्कम जमा झाल्याच्या दिनांकापासून पूर्णतः अदा झालेली व रद्द (Cancelled) समजली जातील. धारकांच्या आदेशित / नामनिर्दिष्ट खात्यात मूळ रक्कम व देय व्याज (TDS वजा करून) जमा झाल्याच्या दिनांकापासून बँकेवरील सर्व देणी / जबाबदाऱ्या समाप्त (Discharged) झाल्या असे मानले जातील.

आदेशावरून